AJEET TRIPATHI



MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.I

(Govt. Of India. Ministry Of Finance) 2nd Floor Telephone Bhavan, Near Strand Cinema Colaba Market, Colaba, Mumbai- 400 005 Exh.36 CORRIGENDUM/ADDENDUM/PUBLIC NOTICE

RECOVERY PROCEEDING NO.1-2022

State Bank Of IndiaApplicant

M/S Bhogi AGRO TRADERS PVT LTD & ORS Defendant

The Auction for property situated at Land admeasuring 1000 sq. mtrs with 6000 sq. ft. construction thereon located at CIDCO Plot No. 93, Sector No. 19A, Vashi Navi Mumbai 400703 has been postponed/extended to 12/09/2024.

Auction Date: 12/09/2024 between 2.00 pm to 4.00 pm

EMD Date: 10/09/2024 up to 4.30pm Inspection Date: 09/09/2024 between 11:00 a.m.to 4:00p.m.

Rest of the contents of proclamation/public notice dated 30/07/2024 shall remain unchanged. All the intending buyers may submit their bids along with EMD amount till 10/09/2024 upto 4.30 p.m.

The Sale shall be subject to the satisfactory clarification by Certificate Debto No. 4 and/or Satisfactory clarification by the creditor of Certificate Debtor No. 4 with cogent documentary evidence qua operation of Section 96 of the IBC, 2010 as directed vide order dated **04/09/2024** by this Tribunal

Given under my hand and seal on 04/09/2024.



RECOVERY OFFICER, MDRT-I, MUMBAI

reli/\nce

Reliance Broadcast Network Limited CIN: U64200MH2005PLC158355

Registered office: Unit No. 503, 5th Floor, ARC Plaza Industrial Estate 48 Oshiwara Village, Jogeshwari (West) Mumbai – 400102. **Tel.:** +91 22 2632 8397 **E-mail:** investors@radiobigfm.com Website: www.reliancebroadcast.in

NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 20th Annual General Meeting ('AGM') of the Members of Reliance Broadcast Network Limited (the 'Company') is scheduled to be held or Monday, September 30, 2024 at 11 A.M. (IST), through Video Conference ('VC') / Othe Audio Visual Means ('OAVM') to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held through VC / OAVM in compliance with the provisions of Companies Act, 2013 and circulars dated April 8, 2020 and April 13, 2020, May 5, 2020 lanuary 13, 2021, May 05, 2022 and September 25, 2023 issued by the Mi Corporate Affairs, Facility for appointment of proxy will not be available for the AGM. Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 is being sent only throug electronic mode to those members whose email addresses are registered with the Company or CDSL / NSDL ('Depositories') and will also be available on the Company's website at www.reliancebroadcast.in and on the websites of KFin Technologies Limited 'Kfintech'), the Registrar and Transfer Agent of the Company at, <u>www.kfintech.com</u>. Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID with KFintech Registrar and Transfer Agent of the Company and any member holding share(s) or

Participants ('DPs'). The Company has engaged the service of KFintech as the authorized agency fo conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 10.00 A.M (IST) on Wednesday, September 25, 2024 to 5.00 P.M (IST) on Sunday, September 29, 2024. At the end of the remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those nembers who attend the AGM and who have not already cast their vote. The member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attended /participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vot

electronic mode can register /update e-mail address with respective Depository

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. Monday, September 23, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting. A member can opt for only one mode of voting i.e. $either through \, remote \, e\text{-}voting \, or \, e\text{-}voting \, during \, the \, AGM.$

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e mail address with the Company/Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Monday September 23, 2024; may obtain the login ID and password as per procedure prov the Notice for the AGM.

Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice fo the AGM relating to attending the AGM, casting vote through remote e-voting or e voting during the AGM.

Queries / grievances if any, with regards to e-voting, may be addressed through e-mail a investors@radiobigfm.com or at evoting@kfintech.com OR call at +9140 6716 1500 OR visit Help and FAQs and e-voting user manual available at the download section o KFintech's website at https://evoting.kfintech.com/ OR contact toll free no. 1800 309 4001.

For Reliance Broadcast Network Limited

Place: Mumbai Date: 06th September, 2024

Monitoring Professiona (Erstwhile Resolution Professional)

Sd/

POSSESSION NOTICE hereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly know

as Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of pow ers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with nterest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the receipt of the said notices, along with future interest as applicable incidenta expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

1	Sr. No.	Loan No.	Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on	Date/ Time & Type of Possession
	1	45699660000649 45699660000304 &	Distributors, By Prop. Preetam Dilip Shaha, 2) Sonal Preetam	Rs.1,16,14,255.82 (Rupees One Crore Sixteen Lacs Fourteen Thousand Two Hundred Fifty Five and Eighty Two Paisa Only)	04-09-2024 Time: 05:50 PM Symbolic

Description of Secured Asset: All that piece and parcel of the immovable property being land admeasuring 170.6 Sq.mt. along with construction thereon being and situate at Shah Building, CTS No.728, Sr.No.11/9 + 14/1, Near Bhutkar Houd, Shukrawar Peth, Pune-411002. On or towards: Towards East by: Road, Towards West by Internal Road, Towards South by: Shah Property, Towards North by: Jain Property

	2	30439630000792	1) Rahul Ananda Pawar, 2) Chitra Rahul Pawar	21.06.2024 Rs.2,56,701.04 (Rupees Two Lakhs Fifty Six Thousand Seven Hundred One and Four Paisa Only) as of 19.06.2024	Date: 05-09-2024 Time: 11:07 AM Symbolic Possessio
l		being land admea	Secured Asset: All that piece and parcel of the immova leasuring 600 Sq.ft. being and situate at Grampanchay.		yat Malmatt

Towards East by: House of Parubai Mahadu Kolhe, Towards West by: Part of Raju Ananda Pawar, Towards South by: Part of Ananda Pawar, Towards North bv: Roa 21.06.2024 1) Syed Khaled Syed Rs.3,27,997.97 (Rupees

45600430000096	Khalil, 2) Farheen Bano Syed Khaled	Seven Thousand Nine Hundred Ninety Seven and Ninety Seven Paisa Only) as of 19.06.2024	Time: 10:50 AM Symbolic Possession
Description of Secured Asset: All that piece and parcel of the immovable			
property being lan	d admeasuring 600 Sq.f	t., i.e. 55.76 Sq.mtr., being	and situate at

GAT No.249/1, Plot No.106, Mauje Harsul, Tal. & Dist. Aurangabad-431010. On or towards: Towards East by: Plot No.100, Towards West by: 20 feet Road Towards South by: Plot No.105, Towards North by: Plot No.107.

•		1) Anil Rajendra	Rs.16,35,623.00 (Rupees	04-09-2024
	45609420005162	Pivhal.	Sixteen Lakhs Thirty Five	Time:
	43009420003102	2) Manju Anil Pivhal	Thousand Six Hundred	12:35 PM
			Twenty Three Only)	Symbolic
	2) Manju Ann i Ivilai		as of 19.06.2024	Possession
	Description of S	Secured Asset: All that	at piece and parcel of the	e immovable

property being land admeasuring 650 Sq.ft., i.e. 60.40 Sq.mtr., being and situate a Flat No.1, CTS No.5371, Sheet No.75, Shree Sai Complex, Ground Floor Fakirwadi (Dalalwadi), Aurangabad-431001. On or towards: Towards East by Flat No.2, Towards West by: Road & Nala, Towards South by: Parking of Building, **Towards North by:** CTS No.5672.

5	45789430000318	1) Laxmikant Sheshrao Ranvir, 2) Dikshmala Laxmikant Ranvir	21.06.2024 Rs.5,12,054.6 (Rupees Five Lakhs Twelve Thousand Fifty Four and Six Paisa Only) as of 19.06.2024	Date: 05-09-2024 Time: 09:40 AM Symbolic Possession
	D			and the second second

<u>Description of Secured Asset:</u> All that piece and parcel of the immovable property being land admeasuring 300 Sq.ft., i.e. 27.88 Sq.mtr., being and situate a Survey No.180, Plot No.52 North Side, Malmatta No.9-2 & Pin No.40309020168 Marghat Road, Tal. & Dist. Nanded-431602. On or towards: Towards East by: 10 feet wide Road, Towards West by: Plot No.56, Towards South by: Part of Plot, Towards North by: Plot No.53.

Whereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby is given to the Borrower mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of Jana Small Finance Bank Limited has taken Symbolic possession of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates nentioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentione herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to dea with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

Date: 07.09.2024

Place: Maharashtra

JANA SMALL FINANCE BANK

Sd/- Authorised Officer,

Place: Mumbai

Date: September 6, 2024

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. <u>Branch Office:</u> Office No.704/705, Modi Plaza, Opp. Laxminarayan Theatre, Mukund Nagar, Satara Road, Pune-411037

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that GEETHA MURTHY residing at Bunglow No. 55, Mysore Colony, near Factory Gate No.2, Mahul Road, Chembur, Mumbai – 400 074, has agreed to sell and transfer the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the Property") to our client, free from all encumbrances and liens, and with vacant possession.

All persons having any claim in respect of the Property (or any portion thereof) whether by way of allotment, sale, transfer, assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, lien, license, tenancy, maintenance, easement, exchange or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with copies of supporting decuments to the undersigned at their office at 401.8.402.4th floor documents , to the undersigned at their office at 401 & 402, 4th floor Makhija Chambers, 196, Turner Road, Bandra (West), Mumbai -400 050, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which such claims or objections, if any, will be considered to have been waived and/or abandoned, and the transaction will be completed without reference thereto.

SCHEDULE OF THE PROPERTY

5 (five) fully paid-up shares of the face value of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 736 to 740 (both inclusive) comprised in Share Certificate bearing No.99 dated 31st August 1996 issued by the Sr Sai Industrial Premises Co-operative Society Limited, together with the Industrial Gala No.315 admeasuring 26.40 square metres or carpet area, together with loft admeasuring 13.45 square metres, or the third floor of the Building No. 6 forming part of the building complex known as 'Jogani Industrial Complex' standing on the land bearing CTS Nos. 14 and 14/1 and 14/8, all of Village Kurla Part-3 situate at V.N. Purav Marg, Chunabhatti, Sion, Mumbai-400 022. Dated this 7th day of September, 2024.

> For Pradhan & Rao Aloke V. Rao, Partner.



REVATI ORGANICS LIMITED

CIN: L92100MH1993PLC072194 PLOT NO.45. 1STFLOOR, GANPATIBNHAVAN M.G.ROAD GOREGOAN WEST, MUMBAI-400062 Tel: 022-28791912 * E-mail: revati.organics9@gmail.com * Website: www.revatiorganics.in

NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting of the members of REVATI ORGANICS LIMITED will be held on Monday, 30th September, 2024 at 12.00 NOON at Govind Dalvi Sabhagruh, Aarey Road, Above Bank of Maharashtra, Goregaon

In compliance with the said MCA Circulars and SEBI Circular, the Company has sent the Notice and Annual Report for the Financial year 2023-24 to all the Members whose email ids are registered with Company / Depository Participants / Registrar and Fransfer Agent – MCS Share Transfer Agents Limited. These documents are also available with the website of the Company at www.revatiorganics.in website of the Stock Exchange – www.bseindia.com and on the website of Central Depository Securities of India Limited (CDSL) at www.evotingindia.com

Pursuant to the provisions of section 108 of the Act and Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), the company has engaged the services to provide e-voting facility to the shareholders of the Company. The detailed procedure and instruction for e-voting are contained in the Notice.

n this regard, the Members are further notified that:

Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date 23rd September, 2024; may cast their votes electronically on the business set out in the Notice through e-voting Platform of CDSL at www.cdslindia.com.

The Remote E-voting facility will commence at 9.00 am on ¬27th September, 2024 and end at 5.00 pm on 29th September, 2024.

Members who have cast their vote through remote e-voting prior to AGM may also attend and participate in AGM, but shall not be allowed to cast their vote again at

A person whose name in recorded in the Register of Members or in the register of beneficial owner maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of Remote e-voting as well as voting at AGM

In case of any gueries or grievances related to e-voting may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available at www.cdslindia.com

The date of completion of sending Notice of AGM is 6th September, 2024.

) The Members who have not registered their email addresses and Mobile Numbers are requested to get themselves registered with their respective Depository Participants in case the shares are held in electronic form and to the Company's RTA MCS Share Transfer Agnet Ltd via email to subodho mcsregistrars.com i case the shares are held on physical form.

For Revati Organics Limited

Place: Mumbai Date: 7th September, 2024

Manish G. Shah **Executive Director** (DIN: 00434171)

gineering Limited

NOTICE OF THE 37™ **ANNUAL GENERAL MEETING**

In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and rules made thereunder, Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice of Annual General Meeting of Supreme Engineering Limited ('Company') will be held on Saturday, September 28 2024 at 12:00 noon at Village Vihari, Opp. Khopoli Railway station, Khopoli, Nav Mumbai - 410203, to transact the business as set out in the Notice.

Manner of registering / updating email address, mobile number and bank accour mandate Members whose email ids are already registered with the Company/RTA/DF may follow the instructions for remote e-Voting as provided in the AGM Notice.

Members who have not registered their email ids, are requested to register the same for receiving all communications including Annual Report, Notices etc. from the Company ctronically as per process mentioned b

Members holding Equity Shares of the Company in physical mode are requested to provide a duly signed Form ISR-1 along with supporting documents to the Company's Registrar and Share Transfer Agent-Bigshare Services Private Limited either at their office at Bigshare Services Private Limited, Office No S6-2, 6 floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andher (East) Mumbai - 400093. India. Tel: 022-6263 8200; or by e-mail a investor@bigshareonline.com. The said form is available on the website of the Company

Members holding Equity Shares of the Company in dematerialized form ar requested to register / update their email address, mobile number and bank accoun details with their relevant depositories through their depositary participants. Instructions for remote E-voting and E-voting during AGM

rursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, an Regulation 44 of the SEBL (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ('Listing Regulations'), Members will be provided with the facility to ast their vote electronically, through the remote e-Voting facility (before the AGM), or all the resolutions set forth in AGM Notice. The facility of casting votes will be provided by CDSL. All the Members are informed that:

The business as set forth in the AGM Notice will be transacted through voting b electronic means in the form of e-Voting.

The voting rights of member(s) shall be in proportion to their shares in the paid u equity share capital of the Company's on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024. A person whose name is recorded in the register of members or in th register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date. i.e. Friday, September 20, 2024 only shall be entitled to vote through remote e

Any person who acquires shares of the Company and becomes member of th Company after sending the notice of the AGM and holding shares as on cut-off date i.e. Friday, September 20, 2024, may obtain the User ID and password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com or investor@bigshareonline.com by mentioning their Folio No./DP ID and Client ID.

However, if person is already registered with CDSL for remote e-Voting the existing user ID and password can be used for casting the votes.

The remote e-Voting period commences at 09:00 A.M. (IST) on Wednesda 25th September, 2024 at 09:00 A.M. and ends on Friday, 27th September, 2024 at 05:00 P.M. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member sha not be allowed to change it subsequently.

During this period. Members holding shares either in physical form or dematerialized form may cast their vote by remote e-Voting before the AGM.

The facility for ballot / polling paper shall be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by remote e-Voting shall be able to vote at the Meeting through ballot / polling paper.

The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may als attend/participate in the AGM, but shall not be eligible to vote again at the AGM Detailed process and manner of remote e-Voting is being provided in the AGM Notice & also available on the Company's website and on the website of CDSL a www.evotingindia.com.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evotingindia.com or call on toll free no.: 3700 22 55 33 or send a request to CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com who will also address the grievances connected with the voting by electronic means.

Practicing Company Secretary as 'Scrutinizer' to scrutinize the process of e-voting during the AGM and remote e-voting held before the AGM in fair and transparer The Results shall be declared within two working days of the conclusion of the AGN and the same, along with the consolidated Scrutinizer's Report, shall be placed on

The Board of Directors has appointed Mr. Rinkesh Gala (ACS No. 42486)

communicated to NSE Limited at and www.nseindia.com/ . The Register of Members and Share Transfer Books of the Company will remai closed from Friday, September 20, 2024 to Saturday, September 28, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

the website of the Company, CDSL at www.evotingindia.com and shall b

By order of the Board of Directors for Supreme Engineering Limite Saniav Chowdhri **Managing Director** GREATER BANK

Corporate Office: 1st Floor, JITO House, Plot No.A-56, Road No.1, MIDC Marol, Next to The International by Tunga Hotel, Andheri (E), Mumbai 400093 Tel.No. 022-61285900 Email: info@greaterbank.com;

Website: www.greaterbank.com NOTICE OF 73rd ANNUAL GENERAL MEETING

(For Members Only)

Notice is hereby given that the 73rd Annual General Meeting of The Greater Bombay Co-operative Bank Limited will be held on 27th September 2024 at 11.00 a.m. at Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, Swatantryaveer Savarkar Auditorium, 252, Veer Savarkar Marg, Shivaji Park, Dadar (West), Mumbai 400028. Soft copy of the Financials of 2023-24 has been uploaded on the bank's website. All members are requested to note of the same.

The Greater Bombay Co-operative Bank Limited Anil Sakhrani Chief Executive Officer

Chandni Machines Limited

Place Mumbai

Date: 07.09.2024

Regd. Office: 108/109, T. V. Industrial Estate, 52 S. K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030 Office No: 022 - 3540 2814; Mobile No.: 9324802995 / 9324802991 Email: jrgroup@jrmehta.com; compliance@cml.net.in CIN: L74999MH2016PLC279940

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 8th Annual General Meeting (AGM) of the members of Chandni Machines Limited ("The Company") will be held through Video Conferenc (VC') / Other Audio Visual Means ('OAVM') on Monday, September 30, 2024 at 03.00 P.M. to transact the business, as set out in the Notice convening the AGM. The Compan as sent the Notice convening AGM on September 06, 2024 through electronic mode to he Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in ccordance with the Circulars issued by the MCA vide General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, 22/2020 dated 15th June, 2020; 33/2020 dated 28th September, 2020 and 39/2020 dated 31st December 2020 and Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021, circular no.02/2022 dated 5th May 2022 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No 9/2023 dated September 25, 2023 and SEBI (Listing Obligations and Disclosure equirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circular umbers SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 3. 2022 and SEBI/HO/CFD/ POD-2/P/CIR/2023/4 dated January 5. 2023 to transact the Business as set out in the Notice dated 8th August, 2024 convening the AGM. The Notice onvening the AGM is available on the website of the Company at www.cml.net.in the rebsite of BSE Limited http://www.bseindia.com and on the website of Purva Sharegistry India) Pvt. Ltd. https://evoting.purvashare.com/.

Pursuant to the provisions of Section- 108 of the Act and Rule- 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation, 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice onvening the AGM using electronic voting system ("e-voting") provided by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on (Monday), September 23, 2024. ("cut-off date").

The remote e-voting period commences on (Friday) September 27, 2024 (IST 09.00 A.M.) and ends on (Sunday) September 29, 2024 (IST 5.00 P.M.). During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. thereafter. Those Members, who has joined in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate n the AGM but shall not be entitled to cast their votes again.

Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting & for registering their e-mail ids are requested to send required details and documents as described in the AGM Notice to Company's e-mail ID compliance@cml.net.in or to RTA e-mail ID support@purvashare.com

M/s. S P K G & Co. LLP. Chartered Accountants, Mumbai (FRN: W100235) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the 'remote e-voting' process and voting at the AGM, in a fair and transparent manner. The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website

of the Company at www.cml.net.in and on the website of Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. https://evoting.purvashare.com/. Immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date may obtain the login ID and password by sending a request to nvestorsupport@purvashare.com/. However, if he/she is already registered with Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. for remote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.

n case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at https://evoting.purvashare.com/. /under help section or contact 022 4970 0138, 022 3522 0056/ and 8850425703 Email vestorsupport@purvashare.com/ or aforesaid number

For Chandni Machines Limited

Date: September 06, 2024 Place: Mumbai

Jayesh R Mehta **Managing Directo** DIN: 00193029

COMRADE APPLIANCES LIMITED (Formerly Known as Comrade Appliances Private

CIN: L74999MH2017PLC292817 Registered Office: Shop No.39, ground Level I, dewan Centre, 183-186 S.V. Road, Jogeshwari West, Mumbai City, Maharashtra, India, 400102 Corporate Office: Shop No.39,ground Level I,dewan Centre, 183-186, S.V. Road, Jogeshwari West, Mumbai City, Maharashtra, India, 400102 E-mail: info@comrade.net.in Website: www.comrade.net.in

NOTICE OF 8th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 8th (Eighth) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of M/s. Comrade Appliances Limited (Formerly known as Comrade Appliances Private Limited) ("the Company") will be held on Monday, September 30 2024 at 01:00 P.M. (IST) through video conference/other audio-visual means ("VC/OAVM" n compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Rules frame thereunder and the SEBI (LODR) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020, 14/2020, 17/2020, 20/2021, 03/2022 and 11/2022 dated May 5, 2020, April 8 2020. April 13, 2020. December 8, 2021. May 5, 2022 and December 28, 2022, and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India respectively, to transact the business, as set out in the Notice dated September 05 2024 convening the AGM of the Company. Since the AGM of the Company will be held through VC/OAVM, without physical presence of shareholders at a common venue

therefore, the deemed venue of meeting shall be the registered office of the company. n compliance with the said Circulars. Notice of the AGM along with the Annual Report fo Y2023-24 has been sent on September 06, 2024 through electronic mode to those embers/shareholders whose e-mail addresses are registered with the Company! Registrar and Share Transfer Agent/Depositories. These documents are also available the vebsite of the Company at www.comrade.net.in and on the website of the Stoc Exchange i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and on the website of Bigshai Services Pvt. Ltd. ("Bigshare") https://ivote.bigshareonline.com.

Members who have not registered their e-mail address are requested to register the san n respect of shares held in electronic form with the Depository through their Depositor Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company cal get the same registered with the company by sending their email addresses with their ful name, Folio no. and holdings at info@comrade.net.in

Further in compliance with the provisions of section 91 of the Companies Act, 2013 rea with rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024 (both days inclusive

for the purpose of AGM. Instructions for Remote E-voting and E-voting during the AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members facility to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of 8th AGM using electronic voting system of Bigshar Services Pvt. Ltd. ("Bigshare").

The members are informed that a) The business set forth in the Notice of the 8th AGM may be transacted through voting by electronic means:

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Monday, September 23, 2024 only shall be entitled to avail the remote e-voting facility as well a e-voting at AGM;

The remote e-voting through electronic means will commence on Friday, Septe 27, 2024 at 09.00 am (IST) and will end on Sunday, September 29, 2024 at 05.00 pm (IST). Voting through remote e-voting will not be allowed beyond said date and time. E voting shall also be made available at the AGM and the members attending the meetin who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM. Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting. Once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

Members who have acquired shares and become members of the Company after the dispatch of Notice and Annual Report and who are eligible shareholders as on the cut off date i.e. Monday, September 23, 2024, are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the Login ID and password for casting vote The instructions or remote voting and e-voting at the AGM for shareholders holding share in dematerialized mode, physical mode, and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instruction for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM. The board of directors has appointed Mayank Arora & Co., Practicing Company

Secretary (COP. 13609) as the Scrutinizer conducting voting process in a fair and transparent manner. case shareholders/ investor have any queries regarding virtual meeting, you may refe the Frequently Asked Questions ('FAQs') available at https://ivote.bigshareonline.com. unde

nload section or you can email us to ivote@bigshareonline.com or call us at: 1800 22 54 22 For Comrade Appliances Limited (Formerly known as Ambani Organics Limited

Date: 06/09/2024 Place: Mumbai

DIN: 00095990

with rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024 (both days inclusive

nstructions for Remote E-voting and E-voting during the AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies s pleased to provide its Members facility to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of 38th AGM using electronic voting system of Link Intime ndia Private Limited ("Link Intime").

) The business set forth in the Notice of the 38th AGM may be transacted through voting by electronic means;

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Monday September 23, 2024 only shall be entitled to avail the remote e-voting facility as well a

27, 2024 at 09.00 am (IST) and will end on Sunday, September 29, 2024 at 05.00 pm (IST). Voting through remote e-voting will not be allowed beyond said date and time. E voting shall also be made available at the AGM and the members attending the meeting. who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting. Once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently

dispatch of Notice and Annual Report and who are eligible shareholders as on the cut off date i.e. Monday, September 23, 2024, are requested to refer to the Notice of AGN for the process to be adopted for obtaining the Login ID and password for casting vote The instructions or remote voting and e-voting at the AGM for shareholders holding share in dematerialized mode, physical mode, and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instruction for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM.

The board of directors has appointed Mayank Arora & Co., Practicing Company Secretary (COP. 13609) as the Scrutinizer conducting voting process in a fair and

Shareholders facing any technical issue in login may contact Link Intime INSTAVOTE helpdes

Rakesh shah (DIN: 00503074)

(DIN: 07349338) Date: 06/09/2024 **Managing Director** Place: Mumbai

Thane (Main) Branch: Shivaji Path, Opp. M.H. High School, बैंक ऑफ इंडिया BOI Thane (West) 400601.

e-mail: Thane.NaviMumbai@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE [Appendix-IV [See Rule-8(1)] Whereas, The undersigned being the authorised officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 19.03.2024 calling upon the borrower Mahadev Enterprises (Borrower) to repay the amount mentioned in the notice as on NPA date i.e. 01.03.2024, being Rs.24,47,330.56 (Twenty Four Lacs Forty Seven Thousand Three Hundred Thirty and Fifty Six Paisa only) (+) uncharged Interest from 01.03.2024, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the Thursday of 05th September of the year 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal

with the stocks and any dealings with the stocks will be subject to the charge of Bank of India for an amount mentioned in the notice as on NPA date i.e. 01.03.2024, being Rs.24,47,330.56 (Twenty Four Lacs Forty Seven Thousand Three Hundred Thirty and Fifty Six Paisa only) (+) uncharged Interest from 01.03.2024.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of securities - (a) Hypothecation of stocks.

Date: - 05.09.2024 Place: Thane

Notice is hereby given that:

Authorised Officer Bank of India

TAVERNIER RESOURCES LIMITED Registered Office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estat Near Maneesh Pharma, Deonar Mumbai – 400 043

Contact No.: 8879382912 • Email:info@tavernier.com; investors@tavernier.com Website:www.tavernier.com • CIN: L51909MH1994PLC193901

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 30th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Friday, September 27, 2024 at 02:00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM). In Compliance with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, General Circular General Circular No. 02/2022 dated May 05, 2022, read together with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 14/2020 dated No. 14/2020 dated No. 14/2020 dated No. 14/2020 dated No. 14/20 dated Jahrday 19, 2021, General Circular No. 1920/d dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, (collectively referred to as "MCA Circulars"), Companies are allowed to hold AGM through VC / OAVM, without the physical presence of Members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC / OAVM to transact the businesses as set forth in the Notice of the AGM dated August 27, 2024.

In compliance with the Circulars, Notice of AGM along with Annual Report 2023-24 have been sent through electronic mode to those Members whose e-mail Ids are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the website of the Company at http://www.tavernier.com/, Stock Exchange website a https://www.bseindia.com/and on the website of Link Intime India Pvt. Ltd. i.e https://instavote.linkintime.co.in. The dispatch of Notice of the AGM through e-mail has been completed on September 04, 2024.

The members holding Shares either in physical form or dematerialized form as on cut-of date i.e. September 20, 2024, may cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM through e-voting facility (remote e-voting) or e-voting system at the AGM provided by Link Intime India Pvt. Ltd: https://instavote.linkintime.co.in Members are hereby informed that:

a) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Friday, September 20, 2024. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. b) The remote e-voting shall commence on Tuesday, September 24, 2024 at 9:00 a.m. and

will end on Thursday, September 26, 2024 at 5:00 p.m. E-voting shall not be allowe beyond 5:00 p.m. on September 26, 2024. c) Notice is emailed to Members, whose name appears in the Register of Members / list of Beneficial Owners as on August 30, 2024. Members who have acquired shares after the dispatch of Notice and before the cut-off date i.e. September 20, 2024 may approach Link Intime India Pvt. Ltd for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means. However, if you are already registered with the Registrar for remote e-voting then you can use your existing User ID and password for casting you

d) Once the votes on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to

change it subsequently. The facility for voting shall also be made available during the Meeting and the Members attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their vote through e-voting system at the AGM.

Members who have casted their vote through remote e-voting prior to the AGM may atter

the AGM but shall not entitled to cast their votes again. The manner of remote e- voting for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided

in the Notice of the AGM. In this regard, Members who have not registered their email address may temporarily get their email address and mobile number registered with the Company's Registrar at: https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html for getting the soft copy of Notice of AGM and Annual Report and e-voting instructions with the User ID and Password. In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions and Instavot e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in Call us:-Tel:022-49186000.

By Order of the Board of Director For Tavernier Resources Limited lace: Mumbai Sudhir Milapchand Naheta Date: September 06, 2024 Chairman & Managing Director DIN: - 00297863

> **AMBANI ORGOCHEM LIMITED** (Formerly Known as Ambani Organics Limited) CIN: L24220MH1985PLC036774

Registered Office: N 44 MIDC Tarapur, Boisar, Thane - 401506 Corporate Office: 801, 8th Floor, 351-ICON, Next to Natraj Rustomji, W.E. Highway, Andheri (East), Mumbai-400069, India s@ambaniorgochem.com/info@ambanio

Website: www.ambaniorganics.com NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") NOTICE is hereby given that the 38th (Thirty Eighth) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of M/s. Ambani Orgochem Limited (Formerly known as Amba Organics Limited) ("the Company") will be held on Monday, September 30, 2024 at 04:00 P.M. (IST) through video conference/other audio-visual means ("VC/OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Rules framed thereunde and the SEBI (LODR) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020, 14/2020 7/2020, 20/2021, 03/2022 and 11/2022 dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020 December 8, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 and 09/2023 dated Septembe 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India respectively, to

ransact the business, as set out in the Notice dated September 05, 2024 convening the

AGM of the Company. Since the AGM of the Company will be held through VC/OAVM,

vithout physical presence of shareholders at a common venue, therefore, the deem venue of meeting shall be the registered office of the company. n compliance with the said Circulars. Notice of the AGM along with the Annual Report fo FY2023-24 has been sent on September 06, 2024 through electronic mode to those nembers/ shareholders whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. These documents are also available the vebsite of the Company at www.ambaniorganics.com and on the website of the Stock Exchange i.e., NSE Limited (at www.nseindia.com) and on the website of Link Intime India Pvt. Ltd. ("Link Intime") https://instavote.linkintime.co.in.

n respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company car get the same registered with the company by sending their email addresses with their ful ame, Folio no. and holdings at investors@ambaniorganics.com. Further in compliance with the provisions of section 91 of the Companies Act. 2013 real

Members who have not registered their e-mail address are requested to register the san

for the purpose of AGM.

Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company The members are informed that:

e-voting at AGM; The remote e-voting through electronic means will commence on Friday. Septem

Members who have acquired shares and become members of the Company after the

transparent manner.

y sending a request at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 - 4918 6000 For Ambani Orgochem Limite (Formerly known as Ambani Organics Limited

Managing Director

जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की आपला कर्ता आणि मॅनेजर, जया नानजुन्दा श्रीधर मूर्ती, राहणार, बंगला नं. 55, म्हैसूर कॉलनी, फॅक्टरी गेट नं. 2 जवळ, माह्ल रोंड, चेंबूर, मुंबई–400 074 यांच्या मार्फत कृती करणारे **जे. एन. श्रीधर** मूर्ती एच. यू. एफ., एक हिंदु अविभक्त कुटुंब यांनी खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये रोविस्तर वर्णेन केलेली मालमत्ता (यापुढे **'सदर मालमत्ता'** असा उल्लेख असणारी) आमच्या अशीलाला, सर्व दावे आणि देणी यांच्यापासून मुक्त आणि रिकामा कब्जा अशा स्थितीत विक्री आणि हस्तांतरीत करण्याचे मान्य केले आहे.

सदर मालमत्ता (किंवा तिचा कोणताही हिस्सा) वाटप, विक्री, हस्तांतरण, बेचनपत्र, गहाणवट, कब्जा, बक्षिसी, विश्वस्त हक्क, वारसा हक्क, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, ताब्यात ठेवण्याचा कायदेशीर हक्क, परवाना, भाडेकरार, देखभाल वहिवाट, अदलाबदल अथवा अन्य कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारचा दावा असणाऱ्या सर्व व्यक्तींनी पुष्टीकारक दस्तऐवजांच्या प्रतींसह ही बाब लेखी स्वरूपात खाली सही करणाऱ्यांकडे त्यांच्या 401 व 402, 4था मजला, मखिजा चेंबर्स, 196, टर्नर रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-400 050 येथील कार्यालयात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 14 (चौदा) दिवसाच्या आत कळविली पाहिजे, अन्यथा अशा प्रकारचे दावे, अथवा हरकती, जर काही असल्याच तर, त्या माफ करण्यात आणि/किंवा सोडून देण्यात आल्या आहेत असे समजण्यात येईल आणि त्या विचारात न घेता सदरचा आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

मालमत्तेचे परिशिष्ट

हिं. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी, शीव, मुंबई-400 022 येथील गाव कुर्ला विभाग-3 च्या सीटीएस क्र. 14 आणि 14/1 आणि 14/8 असणाऱ्या भूखंडावर उभ्या असणाऱ्या आणि 'जोगानी इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स' म्हणून प्रसिध्द असणाऱ्या इमारतीच्या समूहाचा भाग असलेल्या बिल्डींग नं. 6 च्या तिसऱ्या मजल्यावरील इंडस्ट्रिअल गाळा क्र. 316 ही चटई क्षेत्रफळ 33.95 चौरस मीटर मापनाची जागा त्यातील 17.75 चौरस मीट्र मापनाच्या लॉफ्ट/माळा यासह समाविष्ट असणारे श्री. साई इंडिस्ट्रिअल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी दिलेल्या शेअर सर्टिफिकेट अनु क्र. 100 दिनांकित 31 ऑगस्ट 1996 मध्ये अंतर्भूत असलेले डिस्टिंक्टीव्ह क्र. 741 ते 745 (दोन्ही समाविष्ट) असणारे दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. 50/ – असलेले पूर्ण भरणा झालेले 5 (पाच) शेअर्स. कथित इमारतीच्या कंपाऊंटमधील एका कार पार्किंगच्या जागेसह.

दिनांकीत 7 सप्टेंबर 2024

प्रधान ॲण्ड राव ॲडव्होकेट्स ॲण्ड सॉलिसिटर्स करिता अलोक व्ही. राव, भागीदार

G T L

नोंदणीकृत कार्यालयः "ग्लोबल व्हिजन", इलेक्ट्रॉनिक सदन - II, एमआयडीसी. टीटीसी इंडस्टियल एरिया. महापे. नवी मंबई ४००७१०. महाराष्ट. भारत दुरध्वनीः +९१-२२-२७६१२९२९, ई-मेलः gtlshares@gtllimited.com वेबसाइटः www.gtllimited.com, सीआयएनः एल ४०३००एमएच१९८७पीएलसी०४५६५७

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी वार्षिक अहवालामधील सुधारणा

सर्व सदस्यांना सुचित करण्यात येते की जीटीएल लिमिटेड ("कंपनी") च्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस दिनांक १४ ऑगस्ट २०२४ (सर्व आवश्यक तपशीलांसह) या वृत्तपत्रात २२ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. कंपनीने सदस्यांना कळवले होते की, ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठीच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सामान्य व विशेष व्यवसायांसह, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी स्वतंत्र तत्त्वावर ऑडिट केलेले आर्थिक विवरण, तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल, ज्यात आर्थिक विवरणे, संचालकांचा अहवाल, लेखापालांच अहवाल, कॉर्पोरेट प्रशासन अहवाल आणि व्यवस्थापन चर्चा व विश्लेषण ("दस्तऐवज") यांचा समावेश आहे, या सर्व दस्तऐवजांची इलेक्ट्रॉनिक प्रत त्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत, आणि हे दस्तऐवज २१ ऑगस्ट २०२४ रोजी इलेक्टॉनिक स्वरूपात पाठविणे पर्ण झाले आहे.

सदस्यांना पुढील सूचनाही देण्यात येते की ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठीचा वार्षिक अहवात डिझाइन/मुद्रण करताना काही अनवधानाने झालेल्या त्रुटी आढळून आल्या होत्या, आणि त्या त्रुटी २१ ऑगस्ट २०२४ रोजी ई-मेलद्वारे सदस्यांना दस्तऐवज पाठवल्यानंतर लक्षात आल्या. त्या वार्षिव अहवालामध्ये पढील सधारणा करण्यात आल्या आहेतः (१) पृष्ठ क्रमांक ७ वर "इतर खर्च" य शीर्षकाखालील परिच्छेदामध्ये "मुख्यतः" हा शब्द जोडला गेला आहे; (२) आर्थिक विवरणाच्या भागामधील नोट क्रमांक ७ मध्ये काही ओळी आणि नोंदी चुकून वगळल्या होत्या, त्या पृष्ठ क्रमांक ७२ वर आता समाविष्ट करण्यात आल्या आहेत; आणि (३) आर्थिक विवरणाच्या भागामधील नोट क्रमांक ५१ मध्ये पृष्ठ क्रमांक ९८ वर असलेल्या तक्त्यावरील शब्द "रु. कोटी" ऐवजी "रु" असे वाचावेत. वरील बदलांच्या समावेशानंतर कंपनीचा ३६वा वार्षिक अहवाल आणि ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच

नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेः http://www.gtllimited.com/ind/inv info.aspx सर्व सदस्यांना विनंती करण्यात येते की. त्यांनी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या वार्षिक अहवालासह या सधारणा पत्रकाचे वाचन करावे. या बाबतीत झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिर व्यक्त करतो.

जीटीएल लिमिटेडसार्ठ स्वाक्षर स्थानः नवी मुंबई दीपक ए. केलुसक दिनांकः ०६ सप्टेंबर २०२४ कंपनी सचिव



इन्व्हेंचर ग्रोथ आणि सिक्युरिटीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: विराज टॉवर, दुसरा मजला, पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी (पूर्व), मुंबई: ४००६९; सीआयएन : एल६५९९०एमएच १९९५पीएलसी०८९८३८

ईमेल: investor grievancies@inventuregrowth.com, वेबसाइट: www.inventuregrowth.com दूरध्वनी. ९१-२२-७११४ ८५००, फॅक्स क्रमांक ९१-२२-७११४ ८५११. २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम''), रिमोट ई-व्होटिंग सुविधा

आणि कट-ऑफ तारीखेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज लिमिटेड (''कंपनी' च्या भागधारकांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (''ओएव्हीएम'') द्वारे, २९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाज

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') ०८ एप्रिल २०२०, १३, एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ०५ मे २०२२ २८ डिसेंबर , २०२२, रोजी परिपत्रकाद्वारे आणि अशी इतर संबंधित परिपत्रके वेळोवेळी जारी केलेली (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रक'' म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२, रोजी परिपत्रकाद्वारे आणि ०५ जानेवारी २०२३ (एकत्रितपणे ''सेबी परिपत्रक'' म्हणून संदर्भित) ने वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम''/ ''सभा'') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी'')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) द्वारे सामाईक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय (ज्याला ''शेअरहोल्डर'' असेही संबोधले जाते)

आयोजित करण्यास परवानगी दिली.

दि.१२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ मे २०२२ चे सेबी परिपत्रक आणि वरील परिपत्रकाचे पालन करून, कंपनीने ६ सप्टेंबर २०२४, रोजी ईमेलद्वारे आर्थिक वर्ष २०२३–२ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठवली आहे. सर्व भागधारकांना ज्यांचे ईमेल पत्ते ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकत आहेत. भागधारकांनी नोंद घ्यावी की वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, दूरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये सहभागासाठी सूचना. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे कंपनीच्या वेबसाइट <u>www.inventuregrowth.com</u> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध करून दिले आहेत कलम १०८ आणि इतर लागू तरतुदी कंपनी कायदा, २०१३, सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) वेळोवेळी सुधारित केलेले विनियम २०१५ च्या विनियम ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्ज (''एसएस–२''), ला अनुसरून कंपनीला तिच्या सर्व सदस्यांना लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''एलआयआयपीएल'') द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली प्लॅटफॉर्मद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई–व्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे.

- सर्व सभासदांना कळविण्यात येते की: १. मतदानासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे :
- २. ज्या व्यक्तींची नावे सभासद/ लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवली गेली आहेत त्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल;
- ३. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंत कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार, २० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेअर्स धारण करते, ती enotices@linkintime.co.in वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर असा भागधारक रेमोट ई-व्होटिंगसाठी एलआयआयपीएळ मध्ये आधीच नोंदणीकृत असेल, तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.

४. रिमोट ई-व्होटिंग २६ सप्टेंबर २०२४, सकाळी ०९.०० ते २९ सप्टेंबर २०२४,

- संध्याकाळी ५.०० (दोन्ही दिवसांसह) या तीन दिवसांच्या कालावधीसाठी खुले राहील. ५. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० नंतर ई-मतदानाला परवानगी नसेल
- रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एलआयआयपीएल द्वारे २९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० नंतर अक्षम केले जाईल. आणि एकदा ठरावावर एखाद्या सदस्याने मत दिले की, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- ६. केवळ ते सदस्य/भागधारक, जे एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिलेले नाहीत, तेच एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.
- ७. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही.
- ८. कंपनीने ई-मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी आणि एजीएममधील मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने करण्यासाठी श्री धर्मेश झवेरी, व्यावसायीक कंपनी सचिव, मुंबई यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहू शकतील किंवा एलआयआयपीएल द्वारे देण्यात आलेल्या <u>https://instameet.linkintime.co.in</u> वर दिलेले लाइव्ह वेबकास्ट पाहू शकतील. एजीएम दरम्यान ई–व्होटिंग /रिमोट ई–व्होटिंग बाबत सदस्यांना काही शंका असल्यास, ते <u>enotices@linkintime.co.in</u> किंवा +९१ (०२२)४९१८६००० वर संपर्क करू शकतात

ठिकाण : मुंबई

तारीख : ७ सप्टेंबर २०२४.

इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज लिमिटेड साठी कांजी बचुभाई रिटा

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक



मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.। (भारत सरकार, वित्त मंत्रालय) २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड सिनेमाजवळ, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५

नि. ३५५ शुध्दीपत्र/पुरकपत्र/जाहीर सूचना वसुली कार्यवाही क्र. ७६९/२०१६

स्टेट बँक ऑफ इंडिया ... अर्जदार विरुध्द

डायनावॉक्स इंडस्ट्रिज लि. आणि अन्य ... प्रतिवादी संच क्र. १, संच क्र. २ आणि संच क्र. ३ मध्ये नमूद केलेल्या मिळकतीचा लिलाव २०/०९/२०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात/वाढविण्यात आला आहे. लिलावाची तारीख: २०/०९/२०२४ दु. २.०० ते सायं. ४.०० दरम्यान.

इअर तारीख: १८/०९/२०२४ सायं. ४.३० पर्यंत. **निरिक्षणाची तारीख:** १७/०९/२०२४ रोजी स. ११.०० ते सायं. ४.०० दरम्यान ३०/०७/२०२४ रोजीची उद्घोषणा/जाहीर सूचनेच्या इतर मजकूरात कोणताही बदल नाही सर्व इच्छुक खरेदीदार १८/०९/२०२४ रोजी सायं. ४.३० पर्यंत इअरसह त्यांच्या बोली सादर करू शकतात.

०६/०९/२०२४ रोजी माझ्या हस्ते आणि शिक्क्याने दिले.



अजीत त्रिपाठी वसुली अधिकारी, एमडीआरटी-।, मुंबई

सही/-



REVATI ORGANICS LIMITED

CIN: L92100MH1993PLC072194 PLOT NO.45, 1STFLOOR, GANPATIBNHAVAN, M.G.ROAD GOREGOAN WEST, MUMBAI-400062 Tel: 022-28791912 * E-mail: revati.organics9@gmail.com * Website: www.revatiorganics.in

NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting of the members of REVATI ORGANICS LIMITED will be held on Monday, 30th September, 2024 at 12.00 NOON at Govind Dalvi Sabhagruh, Aarey Road, Above Bank of Maharashtra, Goregaor West, Mumbai - 400104.

In compliance with the said MCA Circulars and SEBI Circular, the Company has sent the Notice and Annual Report for the Financial year 2023-24 to all the Members whose email ids are registered with Company / Depository Participants / Registrar and Stock Exchange - www.bseindia.com and on the website of Central Depository Securities of India Limited (CDSL) at www.evotingindia.com

Pursuant to the provisions of section 108 of the Act and Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) the company has engaged the services to provide e-voting facility to the shareholders of the Company. The detailed procedure and instruction for e-voting are contained in the Notice.

- In this regard, the Members are further notified that:
- a) Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date 23rd September, 2024; may cast their votes electronically on the business set out in the Notice through e-voting Platform of CDSL at www.cdslindia.com.
- b) The Remote E-voting facility will commence at 9.00 am on \neg 27th September, 2024 and end at 5.00 pm on 29th September, 2024.
- c) Members who have cast their vote through remote e-voting prior to AGM may also attend and participate in AGM, but shall not be allowed to cast their vote again at
- A person whose name in recorded in the Register of Members or in the register of beneficial owner maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of Remote e-voting as well as voting at AGM
- In case of any queries or grievances related to e-voting may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available at www.cdslindia.com
-) The date of completion of sending Notice of AGM is 6th September, 2024.
- g) The Members who have not registered their email addresses and Mobile Numbers are requested to get themselves registered with their respective Depository cipants in case the shares are held in electronic form and to the Company's RTA MCS Share Transfer Agnet Ltd via email to subodh@mcsregistrars.com in

For Revati Organics Limited Manish G. Shah

Place: Mumbai Date: 7th September, 2024 Executive Director (DIN: 00434171)

कब्जा सूचना

न्याअर्थी, <mark>जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस</mark> लिमिटेड अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह–कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून **६० दिवसांत** चुकती करण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली आहे.

	The same of the sa			
अ.	कर्जक.	कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ
娕.		सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	आणि
		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार
?	४५६९८६४००००२६१ ४५६९९६६००००६४९ ४५६९९६६०००३०४ आणि ४५६९०२००००२५६२५	१) श्रावण डिस्ट्रीब्युटर्स, द्वारे प्रोप. प्रितम दिलीप शहा, २) सोनल प्रितम शाह	१८.०६.२०२४ रु. १,१६,१४,२५५.८२ (रुपये एक कोटी सोळा लाख चौदा हजार दोनशे पंचावन आणि ब्याऐंशी पैसे मात्र) १७.०६.२०२४ रोजी	दिनांक: ०४-०९-२०२४ वेळ: सायं. ०५:५० वा. सांकेतिक कब्जा

तारण मत्तेचे वर्णन : शाह इमारत, सीटीएस क्र. ७२८, स. क्र. ११/९ + १४/१, भुतकर हौदाजवळ, शुक्रवार पेठ, पुणे - ४११००२ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १७०.६ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह त्यावरील बांधकाम. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: रस्ता, पश्चिमेलाः आतील रस्ता, दक्षिणेलाः शाह मिळकत, उत्तरेलाः जैन मिळकत.

			२१.०६.२०२४	दिनांक:
		१) राहल आनंदा	रु. २,५६,७०१.०४/-	04-09-7078
		पवार,	(रुपये दोन लाख छप्पन हजार	वेळ:
	30838€3000068	२) चित्रा राहल	सातशे एक आणि चार पैसे	स. ११:०७ वा.
		पवार	मात्र) १९.०६.२०२४	सांकेतिक कब्जा
			रोजीस	

तारण मत्तेचे वर्णन: ग्रामपंचायत मालमत्ता क्र. ४२-१. मौजे टाकळी, ता. मदखेड, जि. नांदेड भाग आणि विभाग त्यासह त्यावरील बांधकाम. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: पारूबाई महादु कोल्हे यांचे घर, पश्चिमेला: राज् आनंदा पवार यांचा भाग, दक्षिणेला: आनंदा पवार यांचा भाग, उत्तरेला: रस्ता.

ş			२१.०६.२०२४	दिनांक:
		 सय्यद खालिद सय्यद खलील. 	रु. ३,२७,९९७.९७ (रुपये तीन लाख सत्तावीस हजार	०४-०९-२०२४ वेळः
	४५६००४३०००००९६	२) फरहान बानो	नऊशे सत्यान्नव आणि सत्यान्नव पैसे मात्र)	स. १०:५० वा. सांकेतिक कब्जा
		सय्यद खालिद	१९.०६.२०२४ रोजी	साकातक कञ्जा
	तारण मनेचे वर्णन • गट	क २४९/१ प्लॉट क	१०६ मौजे हरमल ता आणि	गे जि. औरंगाबाट -

४३१०१० येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित ६०० चौ. फू. म्हणजेच ५५.७६ चौ. मी. जिमन धारव स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: प्लॉट क्र. १००, पश्चिमेला: २० फूट रस्ता, दक्षिणेला: प्लॉट क्र. १०५, उत्तरेला: प्लॉट क्र. १०७.

1- ge ((ii), qiqi)(ii). (iie xx. 1- i), o(((ii). (iie xx. 1- i))				
४५६०९४२०००५१६२	१) अनिल राजेंद्र पिव्हळ, १) मंजु अनिल पिव्हळ	२४.०६.२०२४ रु. १६,३५,६२३.०० (रुपये सोळा लाख पस्तीस हजार सहाशे तेवीस मात्र) १९.०६.२०२४ रोजी	दिनांक: ०४-०९-२०२४ वेळ: दु. १२:३५ वा. सांकेतिक कब्जा	

तारण मत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र. १, सीटीएस क्र. ५३७१, शीट क्र. ७५, श्री साई कॉम्प्लेक्स, तळ मजल फकीरवाडी (दलालवाडी), औरंगाबाद - ४३१००१ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित ६५० चौ. फू म्हणजेच ६०.४० चौ. मी. धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: फ्लॅट क्र. २, पश्चिमेला: रस्ता आणि नाला, दक्षिणेला: इमारतीची पार्किंग, उत्तरेला: सीटीएस क्र ५६७२

	४५७८९४३००००३१८	१) लक्ष्मीकांत शेषराव रणवीर, २) दिक्षमाला लक्ष्मीकांत रणवीर	२१.०६.२०२४ रु. ५,१२,०५४.६/- (रुपये पाच लाख बारा हजार चोपन्न आणि सहा पैसे मात्र) १९.०६.२०२४ रोजीस	दिनांक: ०५-०९-२०२४ वेळ: स. ०९:४० वा. सांकेतिक कब्जा
\vdash	11 1 7			

तारण मत्तेचे वर्णन : सर्व्हे क्र. १८०, प्लॉट क्र. ५२, नॉर्थ साईड, मालमत्ता क्र. ९-२ आणि पिन ब्र ४०३०९०२०१६८, मरघट रोड, ता. आणि जि. नांदेड - ४३१६०२ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित ३०० चौ. फू. म्हणजेच २७.८८ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: १० फूट रुंद रस्ता, पश्चिमेला: प्लॉट क्र. ५६, दक्षिणेला: प्लॉटचा भाग, उत्तरेला: प्लॉट क्र. ५३.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक्** लिमिटेड च्या अधीन राहिल.

जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता

ठिकाणः महाराष्ट्र

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

सही/- प्राधिकृत अधिकारी

नोंदणीकत कार्यालय: दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगळुरू - ५६००७१. <u>शाखा कार्यालय</u>: कार्यालय क्र. ७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटरसमोर, मुकुंद नगर, सातारा रोड, पुणे-४१९०३७

सर्व संबंधितांना कळविण्या हेतूने

श्री. सुनील बनवारीलाल गुप्ता, हे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील हब मॉल, मुंबई ४०००६३ येथील **फिओरेन्झा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि** (सोसायटी), व्हेनेझिया (टॉवर ए) च्या २०व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २००१ चे . **आणि १ (एक) कार पार्किंगच्या जागेचे" ("परिसर")** मालक, यांचे ०२.०६.२०२० रोर्ज निधन झाले. त्यांच्या पश्चात श्रीमती रीटा सुनील गुप्ता (पत्नी) आणि श्रीमती प्रियंका सुनील गुप्त (मुलगी) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. पुढे, त्या परिसरातील भांडवल, सोसायटीची मालमत्ता यांचे हक्क त्यांनी सुश्री प्रियंका सुनील गुप्ता, सौ. रीटा सुनील गुप्त यांच्या नावे सोडले आहेत.

वारसा, वाटा, विक्री, गहाण, भाडेपट्टी, धारणाधिकार, परवाना, भेटरूपात, ताबा किंवा भार कसाही असो किंवा अन्यथा मार्गाने वर नमद केलेल्या हस्तांतरण, दावे किंवा हक्क याच्य संदर्भात कोणतीही व्यक्ती, संस्था/ संस्थांना (आर्थिक किंवा अन्यथा), कोणताही आक्षेप असल्यास त्यांना सूचित केले जाते की, याद्वारे खालील स्वाक्षरीदाराला त्याच्या/ तिच्या/ त्यांच्य अशा दाव्याबद्दल, सर्व सहाय्यक दस्तऐवजांसह, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास, खालील स्वाक्षरी करणारा र्म अशा आक्षेप/दाव्यांचा संदर्भ न घेता दाव्याचे आवश्यक पत्र जारी करीन आणि आक्षेप/दावे त्या उप्पर जर काही असतील 'तर ते माफ मानले जातील आणि ते बंधनकारक नसतील

ठिकाण: मुंबई फिओरेन्झा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड **दिनांक:** ०७.०९.२०२४

सीटीएस. क्रमांक ५८६/१ गाव पहाडी आणि २५७/जी गाव गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गा नजीक, हब मॉल गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ च्या पुढे. ई-मेल: fiorenzachs@gmail.com

यूनियन बैंक 🔰 Union Bank

> स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा, मुंबई तळ मजला, भारत हाऊंस, एम.एस.मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ ईमेल : samvmumbai@unionbankofindia.bank

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) [नियम-८(१)]

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, <mark>युनियन बँक ऑफ इंडिया, स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा</mark> मुंबई, चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट क्र.५४ सन २००२) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून १३.११.२०१७ रोजीची मागणी सूचना जारी करून कर्जदार नावे, १) मे. **फारुक सोदागर दरवेश ॲण्ड कं. प्रा. लि.,** नोंदणीकृत कार्यालय येथे - असोसिएट हाऊस, ८५-ए, व्हिक्टोरिया रोड, संत सावता मार्ग, मुस्तफा बाजार, भायखळा (पूर्व), मुंबई - ४०० ०१० <mark>२) असोसिएट</mark> **लम्बर्स प्रा. लि.,** कार्यालय येथे - असोसिएट हाऊस, ८५-ए, व्हिक्टोरिया रोड, संत सावता मार्ग मुस्तफा बाजार, भायखळा (पूर्व), मुंबई - ४०० ०१० **३) मे. असोसिएट प्लायवुड इंडस्ट्रीज प्रा. लि**. कार्यालय येथे - १५, हिल रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०० ०५०. ४) श्री. **मोहम्मद फारुक एस दरवेश** येथे - असोसिएट हाऊस, ८५-ए, व्हिक्टोरिया रोड, संत सावता मार्ग, मुस्तफा बाजार, भायखळा (पूर्व), मुंबई - ४०० ०१०. ५) श्री. तोराब आय. दरवेश येथे - असोसिएट हाऊस, ८५-ए, व्हिक्टोरिया रोड, संत सावता मार्ग, मुस्तफा बाजार, भायखळा (पूर्व), मुंबई - ४०० ०१०. **६) श्री**. **झकारिया एम.एफ. दरवेश** येथे - असोसिएट हाऊस, ८५-ए, व्हिक्टोरिया रोड, संत सावता मार्ग मस्तफा बाजार, भायखळा (पर्व), मंबई - ४०० ०१०, ७**) याह्या एम,एफ, दरवेश येथे** - हर मंजिल -७, पेरी क्रॉस रोड, कार्टर रोडच्या जवळ, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०००१०. **८) श्री. इब्राहिम एस. दरवेश** येथे - असोसिएट हाऊस, ८५-ए, व्हिक्टोरिया रोड, संत सावता मार्ग, मुस्तफा बाजार, भायखळा (पूर्व), मुंबई - ४०० ०१०. **९) सौ. मरीयम इब्राहिम दरवेश** (मयत झाल्यापासून), येथे - असोसिएट हाऊस ८५-ए, व्हिक्टोरिया रोड, संत सावता मार्ग, मुस्तफा बाजार, भायखळा (पूर्व), मुंबई - ४०० ०१०. १०) **श्रीम. शबाना उस्मान दरवेश** येथे - असोसिएट हाऊस, ८५-ए, व्हिक्टोरिया रोड, संत सावता मार्ग, मुस्तफा बाजार, भायखळा (पूर्व), मुंबई - ४०० ०९०. यांना सूचनेत नमूद रकम **रु**. १२२.४६.९७.०४९.४३ (रुपये एकशे बावीस करोड सेहेचाळीस लाख सत्याण्णव हजा **एकोणपन्नास आणि त्र्येचाळीस पैसे मात्र) ३१.१०.२०१७४ रोजीस** सह पुढील व्याज, परिव्यय व खर्च ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार (**श्री. इब्राहिम सुलेमान दरवेश** आणि श्री तोरब आय दरवेश ह मयत मरियम इब्राहिम दरवेश चे कायदेशीर वारस आहेत.) असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार सर्वसामा जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्ज त्यांना सदर अधिनियमच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांच वापर करून ह्या **०५ सप्टेंबर. २०२४** रोजीस घेतला

विशेषत: कर्जदार (**श्री. इब्राहिम सुलेमान दरवेश** आणि श्री तोरब आय दरवेश हे मयत मरियम इब्राहिम दरनेश चे कायदेशीर वारस आहेत.) आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ** इंडिया, रक्कम रु. १२२,४६,९७,०४९.४३ (रुपये एकशे बावीस करोड सेहेचाळीस लाख **सत्याण्णव हजार एकोणपन्नास आणि त्र्येचाळीस पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन

् गरणमत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम (१३) चे उप–कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदार(**श्री. इब्राहिम सुलेमान दरवोश** आणि श्री तोरब आय दरवेश हे मयत मरियम इब्राहिम दरवेश चे कायदेशीर वारस आहेत.) यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

गाव - मेघपरबोरीची, तालुका: अंजार, उपनोंदणीकृत जिल्हा - अंजार, नोंदणी जिल्हा: कच्छ, येथे स्थित असलेले व वसलेले महसूल सर्व्हें क्र. ६६, मोजमापित ३३.३८७ चौ. फू. धारक बिगरशेती जमिनीचे ते सर्व भाग आणि विभाग, मिळकत मे, असोसिएट लेबर्स प्रा. लि. यांच्या नावे दिनांक: ०५.०९.२०२४ मुख्य व्यवस्थापक, ध्रंधर राम

ठिकाण: कच्छ

३७वी वार्षिक

युनियन बँक ऑफ इंडिया

सर्वसाधारण सभेची सूचना लागु असलेल्या कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांचे गालन करून, भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळ (सेबी) (सुचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५, यानुसार सुप्रीम इंजिनिअरिंग लिमिटेड ("कंपनी") ची वार्षिक

रेल्वे स्टेशनसमोर, खोपोली, नवी मुंबई - ४१०२०३ येथे आयोजित करण्यात येणार आहे, ज्या मध्ये सूचनेत नमूद केलेला व्यवसाय हाताळण्यात येईल. ई-मेल पत्ता, मोबाइल क्रमांक आणि बँक खात्याचा आदेश नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धत . ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी कंपनी/आरटीए/डीपी कडे आधीच नोंदणीकृत आहेत, त्यांनी एजीएग सूचनेत दिलेल्या रिमोट ई-वोटिंगसाठीच्या सूचनांचे पालन करावे.

सर्वसाधारण सभा शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता, गाव विहारी, खोपोली

ज्या सदस्यांनी आपले ई-मेल आयडी नोंदवलेले नाहीत, त्यांनी कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना इत्यादी सर्व पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रम नोंदवावे

े जे सदस्य कंपनीचे इक्विटी शेअर्स शारीरिक स्वरूपात ठेवत आहेत, त्यांनी फॉर्म आयएसआर-योग्य प्रकारे स्वाक्षरी करून, आवश्यक कागदपत्रांसह कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठवावा, त्यांचे कार्यालय, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ऑफिस क्रमांक एस६-२, ६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क अहुरा सेंटरजवळ, महाकाली केव्ह्स रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, भारत, दूरध्वनीः ०२२-६२६३ ८२०० येथे किंवा investor@bigshareonline.com या ई-मेलद्वारे पाठवावा. सदर फॉर्म कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

जे सदस्य कंपनीचे इक्विटी शेअर्स डिमॅट स्वरूपात ठेवत आहेत. त्यांनी आपला ई-मेल पत्ता. मोबाइल क्रमांक आणि बँक खात्याचे तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजसह त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सद्वारे नोंदवावे/अद्ययावत करावेत.

रिमोट ई-वोटिंग आणि एजीएमदरम्यान ई-वोटिंगसाठी सचना

कंपनी अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार आणि वाचून कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, ज्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत, तसेच सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ ('लिस्टिंग नियम') यांच्या नियमन ४४ च्या पालनानुसार, सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधेद्वारे (एजीएमपूर्वी) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा दिली जाईल. मतदानाची सुविधा सीडीएसएल द्वारे पुरवली जाईल. सर्व सदस्यांना सूचित केले जाते कीः १. एजीएम सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ई-वोटिंगच्या

- सदस्यांच्या मतदानाच्या हक्कांचे प्रमाण त्यांच्या २० सप्टेंबर २०२४ या कट-ऑफ तारखेनसार कंपनीच्या भांडवली शेअर्समध्ये असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असेल, ज्या व्यक्तींची नावे सदस्य नोंदणी किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीत २० सप्टेंबर २०२४ या कट-ऑफ तारखेनुसार दिसतील, त्यांनाच रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करण्याचा हक्क
- कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादन केले आणि २ सप्टेंबर २०२४ या कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स ठेवले, त्यांनी युजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com किंवा investor@bigshareonline.com वर ई-मेलद्वारे त्यांच्या फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडीचा उल्लेख करून विनंती पाठवावी. मात्र, जर एखादी व्यक्ती सीडीएसएलसाठी आधीपासून नोंदणीकृत असेल, तर तोच युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) सुरू होईल आणि शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता संपेल. त्यानंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. सदस्याने एकदा मतदान केल्यावर त्याला ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- या कालावधीत, शारीरिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स ठेवलेले सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करू शकतात
- एजीएममध्ये मतपत्रिका/मतदान पत्राची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणार नाहीत, त्यांना एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले आहे, ते एजीएममध्ये उपस्थित राह
- शकतात, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही रिमोट ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत दिली जात आहे आणि ती कंपनीच्या वेबसाइटवर आणि सीडीएसएल च्या वेबसाइटवर www.evotingindia.com वर
- कोणत्याही प्रश्नांसाठी, सदस्य www.evotingindia.com या वेबसाइटवरील वारंवा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा ३७०० २२ ५५ ३३ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेलद्वारे विनंती पाठवू शकतात. .०. संचालक मंडळाने श्री. रिंकश गाला (एसीएस क्रमांक ४२४८६), प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची
- एजीएममध्ये ई-वोटिंग प्रक्रिया आणि रिमोट ई-वोटिंगची पारदर्शक आणि योग्य तपासणी करण्यासाठी छाननीकर्ता (स्क्रूटिनायझर) म्हणून नियुक्ती केली आहे. ११. एजीएमच्या समाप्तीनंतर दोन कामकाजाच्या दिवसांच्या आत निकाल घोषित केले जातील आणि
- एकत्रित छाननीकर्त्याचा अहवाल (स्क्रूटिनायझरचा अहवाल) कंपनीच्या वेबसाइटवर, सीडीएसएल च्या वेबसाइटवर www.evotingindia.com वर प्रकाशित केला जाईल आणि त्याच वेळी एनएसई लिमिटेड ला कळवला जाईल. १२. कंपनीची सदस्य नोंदणी पुस्तके आणि शेअर ट्रान्सफर पुस्तके एजीएमच्या उद्देशाने शुक्रवार, २०
- सप्टेंबर २०२४ पासून शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. संचालक मंडळाच्या आदेशानुसार, सुप्रीम इंजिनिअरिंग लिमिटेड सार्ट

व्यवस्थापकीय संचालक

स्थळ: मुंबई

तारीखः ६ सप्टेंबर २०२४ डीआयएनः ०००९५९९० युनिव्हर्सल स्टार्च - केम अलाईड लि.

नोंदणीकृत कार्यालय : म्हात्रे पेन बिल्डींग, बी विंग, २ रा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई ४०० ०२८. दूर. क्र. ०२२-६६५६३३३३

फॅक्स क्र. : ०२२-२४३०५९६९/२४३२७४३६ ईमेल आयडी : mumbai@universalstarch.com वेबसाइट : www.universalstarch.com

५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, **युनिव्हर्सल स्टार्च केम अलाईड लिमिटेड**च्या सभासदांची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० वा. म्हात्रे पेन बिल्डींग, बी विंग, २ रा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई ४०० ०२८ येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सूचनेमध्ये व्यवसायांवर विचार विनिमय करण्याकरिता आयोजित केली आहे. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अनुपालन व

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या तरतूदी अंतर्गत व अंतर्गत बनविलेले नियमांना अनुसरुन सूचना याद्वारे पुढे देण्यात येते की, सभासदांचे नोंदवही व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, २४

पप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहिल. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४(१) व सदर नियम अंतर्गत व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत सुधारित अन्य लागू तरतूद, काही असल्यास कंपनी २३ सप्टेंबर, २०२४ रोजी अनुसार शेअर्स धारक यांना त्यांचे सभासद यांना सुविधा प्रदान केली आहे व निर्धारित तारीखा अनुसार कंपनीच्या एजीएमच्या हेतकरिता व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता त्यांचे हक बजाव शकतात. सभासद त्यांचे मतदान सभेच्या तिकाणा व्यतिरिक्त (परोक्ष ई-मतदान) ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून मतदान करू शकतात. कंपनीने सेंट्रल . डेपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांना परोक्ष ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी

- नियुक्त केली आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदी अंतर्गत तपशील व नियम खालीलप्रमाणे आहे: एजीएम सूचनेची पाठवणीची कार्यपूर्तता तारीखा - ०६ सप्टेंबर, २०२४ आहे.
- परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. होत आहे व शनिवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. संपत आहे.
- मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत करण्यात
- एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्ती ज्या कंपनीचे सभासद आहेत व निर्धारित तारीख अर्थोत २३ सप्टेंबर, २०२४ अनुसार शेअर्सचे धारक आहेत त्यांनी www.evotingindia.com वा helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतात. एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर अनुसार एजीएमच्या सूचनेची व आ.वा. २०२३-२४ साठी वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत कोणत्याही सभासदाने ्र मागितल्याशिवाय कोणत्याही भागधारक यांना पाठविली नाही आहे.
- सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी कंपनीसह नोंदणीकरण केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर त्यांचे ईमेल आयडी, फोलिओ क्र., भागधारक यांचे नाव, शेअर प्रमाणपत्र क्र., पॅन, मोबाईल व ईमेल आयडी प्रदान करून नोंदणीकृत करावे. सभासद जे डिमेटरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी कंपनी वा डिपॉॅंझिटरी पार्टिसिपंट यांच्यासह त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत
- एखाद्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरीज द्वारे सभासदांच्या नोंदवहीमधील वा लाभार्थी मालकांचे नोंदवहीत नोंदणीकृत आहे ते निर्धारित तारीखा (अर्थात २३ सप्टेंबर, २०२४) अनुसार केवळ सामान्य सभेमध्ये परोक्षा ई-मतदान तसेच मतदान सुविधा प्राप्त करू शकतात.
- ई-मतदान संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता तुम्ही Frequently Ask Questions (FAQs) पाहावे व www.evotingindia.com वरील ई-मतदान मॅन्युअल जे हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे व तुम्ही श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, पत्ता - ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन पयुचरेक्स, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ ईमेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com दूर. क्र. १८००२२५५३३ वर संपर्क साधावा.
- सभासद ज्यांनी एजीएममध्ये सहभागी होउन त्यांचे मतदान हक परोक्ष ई-मतदान मार्फत बजावले आहेत ते सभेमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकतात परंतू सभेमध्ये पुन्हा मतदान करू शकत नाहीत. सभासद ज्यांनी परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त केलेली नाही ते एजीएम मध्ये वितरण करण्यात
- आलेले मतपत्रिका प्रपत्र सादर करून कंपनीच्या एजीएममध्ये त्यांचे मतदान हक्क पूर्ण करू शकतात सभेची सूचना www.universalstarch.com व www.evotingindia.com वर प्रसिद्ध करण्यात

मतपत्रिका प्रपत्र यांच्या वैधतेवर परीनिरीक्षक यांचा निर्णय अंतिम असेल.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२४

युनिव्हर्सल स्टार्च केम अलाईड लिमिटेड सही/-निखिल बोराना कंपनी सचिव

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स आणि मोबिलिटी लिमिटेड

सीआयएनः एल३५१००एमएच१९८२पीएलसी२६४०४२ **नोंदणीकृत कार्यालय:** ऑफिस क्रमांक ४६०४, ४६ वा मजला, कोहिनूर स्क्वेअर, केळकर मार्ग, शिवाजी पार्क, दादुर (पश्चिम), आर.जी. गाडकरी चौकाजवळ, मुंबई - ४०००२८, महाराष्ट्र, भारत कॉर्पोरेट कार्यालयः सर्वे क्रमांक २६/२, पूजाफार्मसमोर, सयाजिपुरा, अजीवा रोड, वडोदरा - ३९००१९, गुजरात, भारत । फोनः +९१ ६३५८९ ९९१२७

ई-मेलः compliance@wardwizard.in; वेबसाइटः www.wardwizard.in ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख आणि ई-वोटिंगची माहिती याबद्दलची सुचना ही सचना देण्यात येत आहे की:

१. वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची बंयावी **(४२ वी) वार्षिक** र्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता (भारतीय **प्रमाण वेळ)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (वीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, कंपनी अधिनियम, २०१३ च्या लागू असलेल्या तरतुर्दीचे पालन करून आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय **(एमसीए)** च्या सामान्य परिपत्रक क्रमांक[े] १४/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि या संदर्भातील इतर परिपत्रकांनुसार, ज्यामध्ये ताजे सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आहे आणि वेळोवेळी एमसीएने जारी केलेली इतर सर्व लागू परिपत्रके, आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ **(सेबी)** द्वारे जारी केलेले परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ . दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ अंतर्गत कंपन्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (वीसी)/ओएव्हीएम द्वारे एजीएम घेण्याची गरवानगी दिली आहे, ज्यामध्ये सदस्यांची भौतिक उपस्थिती एका ठराविक ठिकाणी नसते. त्यामुळे कंपनीची ४२ वी एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (वीसी)/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेला व्यवसाय हाताळण्यात येईल. कंपनी अधिनियम, २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत वीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांना क्वरमसाठी ग्राह्य धरले जाईल.

. वरील परिपत्रकांच्या पालनानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमचे सचना ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस/कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट एम/एस. परवा रोअररजिस्ट्रेशन (इंडिया) प्रा. लि. ("आरटीए") सोबत नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहे. हे दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइटवर www.wardwizard.in, बीएसई लिमिटेड च्या वेबसाइटवर www.bseindia.com आणि आरटीएच्या वेबसाइटवर https://www.purvashare.com/ उपलब्ध आहेत, जी एजन्सी रिमोट ई-वोटिंग, एजीएमदरम्यान ई-वोटिंग आणि व्हीसी प्रक्रियेसाठी नियुक्त केली आहे. एजीएमची सुचना ई-मेलद्वारे पाठवण्याची प्रक्रिया ०६ सप्टेंबर २०२४ रोजी पुर्ण झाली. वार्षिक अहवालाचा वेब लिंकः

https://wardwizard.in/investor-relations/corporate-announcements/annual-report/

३. **लाभांशासाठी रेकॉर्ड तारीखः** कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१(१) आणि सेबी च्या नियम ४२

नुसार, वेळोवेळी केलेल्या सुधारणा धरून, कंपनीच्या इक्विटी शेअर्ससाठी सदस्य नींदणी आणि शेअर ट्रान्सफर पुस्तके शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४ पासून सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत ४२व्या एजीएमच्या संदर्भात बंद राहतील, आणि कंपनीने शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४ ही तारीख 'रेकॉर्ड ारीख' म्हणून निश्चित केली आहे, ज्यावर सदस्यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी लाभांश प्राप्त करण्या अधिकार असेेल, जर एजीएममध्ये मंजूर झाला तर, लागू असलेल्या स्रोत कर कपातीस ("टीडीएस") अधीन ४. रिमोट ई-वोटिंग आणि एजीएमदरम्यान ई-वोटिंगः कंपनी अधिनियमाच्या कलम १०८ नुसार आणि

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ च्या नियम २० मध्ये केलेल्या सुधारणा वाचून तसेच सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियम, २०१५ च्या नियमन ४४ नसार वेळोवेळी केलेल्या सुधारणा धरून, समभागधारकांना रिटा (पुरवा शेअररजिस्ट्रेशन (इंडिया) प्रा. लि.) द्वारे प्रदान केलेल्या ई-वोटिंग सेवांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा दिली जाते. **सोमवार, २३ सप्टेंब**र २०२४ (कट-ऑफ तारीख) या कट-ऑफ तारखेनसार शारीरिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात इक्विटी शेअर्स ठेवलेल्या सदस्यांना, एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर पुरवा शेअररजिस्ट्रेशन (इंडिया) प्रा. लि. च्या ई-वोटिंग प्रणालीद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान करता येईल. सर्व सदस्यांना याची माहिती देण्यात येतेः

. सूचनेत नमूद केलेला व्यवसाय रिमोट ई-वोटिंग आणि एजीएमदरम्यान ई-वोटिंगद्वारे हाताळला जाईल. २. रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेलः

करण्यासाठी कट-ऑफ तारीख **सोमवार, २३ सप्टेंबर २०२४** असेत

रिमोट ई-वोटिंग प्रारंभ तारीख आणि वेळः	गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४, सकाळी ९:०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ)
रिमोट ई-वोटिंग समाप्त तारीख आणि वेळः	रविवार, २९ सप्टेंबर २०२४, संध्याकाळी ५:०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ)
 रिमोट ई-वोटिंग आणि/किंवा एजीएमम 	ध्ये ई-वोटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित

लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त/जनरेट करू शकतात. ५. सदस्य कृपया नोंद घ्यावीत: अ) या कालावधीत, समभागधारक त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. पुरवा शेअररजिस्ट्रेशन (इंडिया) प्रा. लि. द्वारे रविवार, २९ सप्टेंबर २०२४, सायंकाळी ५:०० नंतर रिमोट ई-वोटिंग मोड्यूल निष्क्रिय केले जाईल आणि एकदा ठरावांवर मत देऊन ते निश्चित केल्यास. सदस्यांना नंतर ते बदलण्याची परवानगी दिली

४. ज्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या प्रेषणानंतर कंपनीचे इक्विटी शेअर्स खरेदी केले आणि कट-ऑफ तारीर

म्हणून इक्विटी शेअर्स ठेवले आहेत, त्यांनी https://www.purvashare.com/ या आरटीए वेबसाइटद्वारे

ब) जे समभागधारक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नाही आणि ज्यांना तसे करण्यास प्रतिबंध नाही, त्यांना एजीएमदरम्यान ई-वोटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र ठरवले जाईल. क) ज्या समभागधारकांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत दिले आहे, ते व्हीसी/ओएव्हीएमद्वां

एजीएममध्ये उपस्थित राह शकतात/भाग घेऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही.

ड) ज्याचे नाव सदस्य नोंदणी पुस्तकात किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीत कट-

ऑफ तारीख म्हणून नोंदवलेल[े] आहे, त्यांनाच रिमोट ई-वोटिंग आणि/किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीचा लाभ घेण्याचा हक्क असेल, तसेच एजीएममध्ये सहभाग घेण्याची पात्रता **सोमवार, २३ सप्टेंबर २०२४** ६. जे सदस्य डिमॅट स्वरूपात शेअर्स ठेवत आहेत आणि ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसह ई-मेल पत्ता/ बँक खाते तपशील नोंदवले/अद्ययावत केलेले नाहीत, त्यांनी कृपया आपले डिमॅट खाते ज्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसह आहे त्याच्याकडे ते नोंदवावे/अद्ययावत करावे. आणि जे सदस्य भौतिक स्वरूपात शेअर्स ठेवत

आहेत. आणि ज्यांनी कंपनीकडे आपला ई-मेल पत्ता/बँक खाते तपशील नोंदवले/अद्ययावत केलेले नाहीत.

त्यांनी त्यांचा फोलिओ क्रमांक नमूद करून आणि फॉर्म आयएसआर-१ सह पॅन ची स्वयं-साक्षांकित प्रत जोडून compliance@wardwizard.in वर ई-मेल पाठवून ते नोंदवावे/अद्ययावत करावे, जेणेकरून कंपनील दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवता येतील आणि वार्षिक अहवाल २०२३-२४, ई-वोटिंगसाठी सूचना, आणि एजीएममध्ये सहभागासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) सूचना प्राप्त होईल. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ३१ ऑगस्ट २०२४ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सूचनेतील

सर्व सूचनांचे, विशेषतः कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सहभाग घेण्याच्या सूचनांचे, रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रक्रियेच्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. पर्याय म्हणून, सदस्य त्यांचे ई-मेल पत्ते, मोबाइल क्रमांक, पॅन आणि बँक तपशील, आयएसआर-१ सह आरटीए च्या लिंकवर अद्ययावत करू शकतातः https://www.purvashare.com/email-and-phone-updation/

७. डिमॅट स्वरूपात/शारीरिक स्वरूपात शेअर्स ठेवलेल्या सदस्यांसाठी आणि ज्यांनी आपला ई-मेल पत्ता नोंदवलेला नाही, त्यांच्यासाठी रिमोट ई-वोटिंगची पद्धत एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. तपशील कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेतः https://wardwizard.in/ छाननीकर्ता (स्क्रूटिनायझर)ः कंपनीने श्री. कमल लालानी (सदस्यत्व क्रमांक एसीएसः ३७७७४) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, वडोदरा, गुजरात यांची ई-वोटिंग प्रक्रियेची योग्य आणि पारदर्शक तपासणी करण्यासाठी

छाननीकर्ता (स्क्रूटिनायझर) म्हणून नियुक्ती केली आहे ९. ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नाबाबत (एजीएमपूर्वी/एजीएम दरम्यान), सदस्य https://evoting rvashare.com/ वर ई-मेल पाठवू शकतात किंवा ०२२-४९६१४१३२ आणि ०२२-४९७००१३८ वर संपर्क साध शकतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारींसाठी दीपाली धुरी अनुपालन[े] अधिकारी, पुरवा शेअररजिस्ट्रेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क्रमांक ९, शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेट, जे. जार. बोरीचा मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-४०००११ येथे संपर्क साधावा किंवा https://evoting.purvashare.com/ वर ई-मेल पाठवावा किंवा ०२२-४९६१४१३२ आणि ०२२-

> संचालक मंडळाच्या आदेशानुसा वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड साठी

जया अशोक भारद्वाज

स्थळः वडोदरा तारीखः ०७ सप्टेंबर, २०२४

४९७००१३८ वर संपर्क साधावा.

संजय चौधरी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

सीआयएन : एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४७